

महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार
परिषदेची पुनर्रचना

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: जजाप-२०१३/प्र.क्र.७५/का.७

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: १७ सप्टेंबर, २०१३

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग, क्र. जजाप-२०११/प्र.क्र.६४/का.७,
दि.८ सप्टेंबर, २०११

प्रस्तावना

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग- ख मधील परिच्छेद-४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. उपरोक्त दिनांक ८.९.२०११ च्या शासन निर्णयानुसार जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली आहे. तथापि, मध्यंतरी मंत्रीमंडळात झालेले बदल विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.

शासन निर्णय

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग-ख, परिच्छेद-४ चा उप परिच्छेद-३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषद नियम-१९६० प्रमाणे या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात येत आहे. पुनर्रचित सल्लागार परिषदेची रचना खालीलप्रमाणे राहिल.

१	श्री.पृथ्वीराज चव्हाण	मुख्यमंत्री-पदसिध्द अध्यक्ष
२	श्री.मधुकरराव पिचड	मंत्री. आदिवासी विकास-पदसिध्द उपाध्यक्ष
३	श्री.जगदिशचंद्र रमेश वळवी	विधानसभा सदस्य (आदिवासी जमातीचे प्रतिनिधी)- सदस्य
४	प्रा.श्री वसंत चिंधुजी पुरके	कित्ता
५	श्री.अर्जुन तुळशीराम पवार	कित्ता
६	श्री.विष्णू रामा सवरा	कित्ता
७	श्री.राजाराम नथू ओझरे	कित्ता
८	अॅड.के.सी.पाडवी	कित्ता

९	श्री.आनंदराव गंगाराम गेडाम	कित्ता
१०	श्री.काशिराम वेचान पावरा	कित्ता
११	श्री.दौलत भिका दरोडा	कित्ता
१२	अॅड.श्री.चिंतामण वनगा	कित्ता
१३	श्री.उमाजी मंगळू बोरसे	कित्ता
१४	श्री.रामरतनबापू भरतबापू राऊत	कित्ता
१५	श्रीमती निर्मला रमेश गावीत	कित्ता
१६	श्री.केवलराम तुळशीराम काळे	कित्ता
१७	श्री.दिपक मल्लाजी आत्राम	कित्ता
१८	श्री.मुखेश खुल्लर	प्रधान सचिव, आदिवासी विकास, पदसिध्द सदस्य सचिव

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांना जनजाती सल्लागार परिषदेवर कायम निमंत्रित म्हणून नियुक्त करण्याची प्रथा आहे. ही बाब विचारात घेऊन श्री.राजेंद्र धेंडया गावीत, राज्यमंत्री, आदिवासी विकास यांना जनजाती सल्लागार परिषदेवर कायम निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषद नियम, १९६० मधील नियम क्रमांक: १३ चा आधार घेऊन खाली दर्शविलेल्या आदिवासी विधानसभा सदस्यांना/संसद सदस्यांना तसेच मान्यवर अधिकारी व्यक्तींना जनजाती सल्लागार परिषदेवर कायम निमंत्रित म्हणून नामनिर्देशित करण्यात येत आहे:-

१. अॅड.श्री. शिवाजीराव शिवरामजी मोघे, मंत्री, सामाजिक न्याय
२. डॉ.श्री.विजयकुमार कृ.गावीत, मंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये
३. श्री.पद्माकर विजयसिंग वळवी, मंत्री, क्रीडा व युवक कल्याण
४. श्री.माणिकराव हो. गावीत, संसद सदस्य
५. श्री.हरिश्चंद्र दे.चव्हाण, संसद सदस्य
६. श्री.मारोतराव स.कोवासे, संसद सदस्य
७. श्री.बळीराम स. जाधव, संसद सदस्य
८. श्री.धनराज हरिभाऊ महाले, वि.स.स.
९. श्री.योगेंद्र रेशमा भोये, वि.स.स.
१०. डॉ.श्री.नामदेव दल्लुजी उर्सेंडी, वि.स.स.
११. श्री.शरद कृष्णराव गावीत, वि.स.स.

१२. श्री.विलास सुकूर तरे, वि.स.स.

अशासकीय सदस्यांचा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता, मुंबई नागरी सेवा खंड-२ मधील परिशिष्ट ४२ (अ) यातील सेक्शनमधील (१) (बी) च्या तरतुदीनुसार व शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-टिआरए-१४७७/१०३२/ सी/ एसईआर-५, दिनांक २३.९.१९७७ व क्रमांक-टिआरए-१०८३/ १४२६/ एसईआर-५, दिनांक १.२.१९८४ च्या आधारे नियमित केला जावा व या नियमाच्या तरतुदी केवळ रेल्वे/ सडक प्रवासासाठी लागू असल्याने तसेच शासनाच्या काटकसरीच्या धोरणानुसार प्रथम श्रेणीच्या शासकीय अधिका-यांना विमान प्रवास करण्यावर बंदी असल्यामुळे अशासकीय सदस्यांना विमान प्रवास तसेच रेल्वेचा वातानुकूलित प्रथम वर्गाचा प्रवास अनुज्ञेय असणार नाही.

समितीवर अशासकीय सदस्य म्हणून असणा-या आमदार/खासदार यांचा प्रवास भत्ता, दैनिक भत्ता शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-टिआरए-१४७०/ १३१/ अठरा, दिनांक २७.१.१९७१ प्रमाणे आमदार/खासदार यांना विधानमंडळाच्या कामकाजासाठी असलेल्या दराप्रमाणे नियमित केला जावा.

या संबंधातील अधिसूचना शासकीय राजपत्रात वेगळ्या रितीने प्रसिध्द करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९१७१५५७१६४२२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चं.ज.देशपांडे)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्र्यांचे सचिव
३. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
४. मा.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव
५. मा.राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव

६. मा.श्री. शिवाजीराव मोघे, मंत्री, सामाजिक न्याय, मंत्रालय, मुंबई
७. मा. श्री.विजयकुमार कृ.गावीत, मंत्री वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, मंत्रालय, मुंबई.
८. मा. श्री. पद्माकर विजयसिंग वळवी, मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, मंत्रालय, मुंबई
९. मा.श्री.माणिकराव होडल्या गावीत, लोकसभा सदस्य, दुधीपाडा (धनरत), ता.नवापूर, जि.नंदुरबार.
१०. मा.श्री.हरिश्चंद्र चव्हाण, लोकसभा सदस्य, आनंददिप हौसिंग सोसायटी, प्लॉट नं.३, पाटील कॉलनी लेन नं.२, एच.पी.टी. कॉलेज रोड, नाशिक, जि.नाशिक
११. मा.श्री.मारोतराव स. कोवासे, लोकसभा सदस्य, रामनगर, वार्ड नं.८ व ९, ता.जि.गडचिरोली
१२. मा.श्री.बळीराम स. जाधव, लोकसभा सदस्य, मु.पो.शिवण, ता.वसई, जि.ठाणे.
१३. मा.श्री. अर्जुन तुळशीराम पवार, विधानसभा सदस्य, कृष्णा नगर, तपोवन रोड, पंचवटी, नाशिक-३.
१४. अॅड. के.सी. पाडवी, विधानसभा सदस्य, मु. असली, पो. तळई, ता. अक्राणी, जि. नंदुरबार.
१५. मा.श्री. विष्णू रामा सवरा, विधानसभा सदस्य, उत्कर्ष नगर, मु.पो. वाडा, ता. वाडा, जि. ठाणे.
१६. मा.श्री.राजाराम नथु ओझरे, विधानसभा सदस्य, मौजे वडवली, पो.सवने, ता.तलासरी, जि. ठाणे.
१७. मा.श्री.आनंदराव गंगाराम गेडाम, विधानसभा सदस्य, मु.वडेगांव, पो.करंडी(माल), ता.आरमोरी, जि. गडचिरोली.
१८. मा.श्री.वसंत चिंधूजी पुरके, विधानसभा सदस्य, लक्ष्मी नगर, जि.यवतमाळ
१९. मा.श्री.दौलत भिका दरोडा, विधानसभा सदस्य, शहापूर, जि.ठाणे
२०. मा.अॅड श्री.चिंतामण वनगा, विधानसभा सदस्य, विक्रमगड, जि.ठाणे
२१. मा.श्री.धनराज हरिभाऊ महाले, विधानसभा सदस्य, दिंडोरी, जि.नाशिक
२२. मा.श्री. योगेंद्र रेशमा भोये, विधानसभा सदस्य, साक्री, जि.धुळे
२३. मा.श्रीमती निर्मला रमेश गावीत, विधानसभा सदस्य, इगतपूरी, जि.नाशिक
२४. मा.श्री.शरद कृष्णराव गावीत, विधानसभा सदस्य, नवापूर, जि.नंदुरबार
२५. मा.श्री.दिपक मल्लाजी आत्राम, विधानसभा सदस्य, अहेरी, जि.गडचिरोली
२६. मा.श्री.विलास सुकूर तरे, विधानसभा सदस्य, बोईसर, जि.ठाणे
२७. मा.श्री.उमाजी मंगळू बोरसे, विधानसभा सदस्य, बागलण, जि.नाशिक
२८. मा.श्री.काशिराम वेचान पावरा, विधानसभा सदस्य, शिरपूर, जि.धुळे
२९. मा.श्री.रामरतनबापू भरतबापू राऊत, विधानसभा सदस्य, आमगाव, जि.गोंदिया
३०. मा.डॉ.श्री.नामदेव दल्लुजी उसेंडी, विधानसभा सदस्य, गडचिरोली
३१. मा.श्री.जगदिशचंद्र रमेश वळवी, विधानसभा सदस्य, चोपडा, जि.जळगांव
३२. मा.श्री.केवलराम तुळशीराम काळे, विधानसभा सदस्य, मेळघाट, जि.अमरावती
३३. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
३५. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग.

३६. मा.प्रधान सचिव (आदिवासी विकास) यांचे स्वीय सहाय्यक.
 ३७. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
 ३८. सर्व विभागीय आयुक्त.
 ३९. सर्व जिल्हाधिकारी.
 ४०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 ४१. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती.
 ४२. संचालक, सामाजिक न्याय, पुणे.
 ४३. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
 ४४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
 ४५. व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.
 ४६. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
 ४७. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
 ४८. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
 ४९. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
 ५०. सहसंचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई.
 ५१. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
 ५२. आयुक्त, अनुसूचित जाती जमाती, भारत सरकार, नवी दिल्ली.
 ५३. सचिव, लोकसभा सचिवालय, पार्लमेंट हाऊस, नवी दिल्ली.
 ५४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.
 ५५. सर्व सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
 ५६. सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
 ५७. निवड नस्ती (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
 ५८. व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई
२. त्यांना विनंती की, हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासन, राजपत्र, असाधारण, भाग-एक मध्ये उपविभाग मध्ये तात्काळ प्रसिध्द करावा व त्याच्या १०० प्रती कृपया या विभागास पाठवाव्यात.